

सूचना

कृपया सगळ्या सूचना वाचा आणि मग अर्ज भरा.

सूचना:

वेटर/ वाढपी / सफाईगार -2018 चे अर्ज भरण्याबाबत सूचना अर्जांमध्ये खालील टप्पे आहेत:

१. नोंदणी
२. अर्जावरील माहितीचे पूर्वावलोकन
३. ऑनलाईन शुल्क भरणा
४. अर्जाची प्रिंटआऊट

१. कृपया अर्जासंबंधी खालील सूचना पहा

उमेदवाराला www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. उमेदवाराने आपल्या उजव्या बाजूला असलेल्या 'सूचना' या पर्यायावर क्लिक करावे. तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल. पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराने नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून यूजर नेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा. उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर सक्रीयतेची लिंक मिळेल जी त्यांच्या साइनअपशी संबंधित असेल. उमेदवाराने त्याचे/तिचे खाते सक्रीय करण्यासाठी त्याच्या/तिच्या इमेल आयडीवर मिळालेल्या सक्रीयतेच्या लिंकवर क्लिक करावे. उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवावी. एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग ऑन होता येईल.

१. उमेदवाराचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.
२. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती :
 - अ. कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी २०० पिक्सल असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करावे. छायाचित्राचे आकारमान २०केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावा.
 - आ. ५x४.५ सेमीचा एक आयत काढा. त्या आयतामध्ये स्वाक्षरी करावी. ती प्रतिमा स्कॅन करा आणि अर्जांमध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी. प्रतिमेचे आकारमान ३ केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावे.
३. पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरूपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफीस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ.सहित माहिती भरावी.
४. त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने/तिने आपला जात प्रवर्ग निवडावा.

५. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी. उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास त्याने/तिने आधारकरिता नोंदणी करून त्यांचा आधार नोंदणी क्रमांक द्यावा.
६. उमेदवारांना अपंग आणि इतर आरक्षणांचा पर्याय पण दिलेला आहे.
७. उमदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा सीमाप्रांतातील ८६५ वादग्रस्त गावांतील रहिवासी आहेत अशी घोषित करावा लागेल.
८. शैक्षणिक माहितीच्या जागी उमदवाराने आपली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. पदवी कोणत्या विद्यापिठातून घेतली, मिळालेले गुण, कमाल गुण, उत्तीर्ण झालेले वर्ष, विद्यापीठाचे नाव इ. माहिती सुद्धा भरण्यात यावी. त्यानुसार टक्केवारी काढली जाईल.
९. एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट करणारी अर्जदारास पुढे या बटणावर क्लिक करावा लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदारांकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी तपशील क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
१०. त्यानंतरचा अर्ज प्रत्येक विभागानुसार आवश्यक त्या माहितीनुसार भरून घेतला जाईल. उमदवाराला त्यानुसार माहिती द्यावी लागेल.
११. पुढाच्यासाठी अर्जदाराला **परीक्षा दाखवा** ऑप्शन वर क्लिक करावा लागेल. पुढाच्यासाठी अर्ज करण्यासाठी "वेटर - 2018" हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर त्यास प्रोसिड या बटणावर क्लिक करावा लागेल.
१२. उमदवाराने कोणत्या शैक्षणिक माहिती दिली नसल्यास त्याला " उमदवार कमीत कमी ४ थी पास आहे का?" हा विचारला जाईल .
१३. व्यावसायिक पात्रता मध्ये, अर्जदार व्यावसायिक शिक्षण असल्यास त्याबद्दल माहिती भरू शकतो.
१४. उमदवार नोंदणी अर्जात दिल्याप्रमाणे प्रामाणिकपणे प्राधान्यक्रम निवडू शकतो.
१५. ह्यानंतर उमदवाराने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन शुल्क भरावा
१६. उमदवाराने सगळ्या नियम व अटी वाचून मान्यता दर्शवण्यासाठी दिलेल्या जागी क्लिक करावा
१७. मान्यता दर्शविल्यानंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल.
१८. उमदवाराला त्याचा अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असतो.

२. अर्जातील माहितीचे पूर्वावलोकन :

- अ. युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगइन केल्यावर उमदवार आपला संक्षिप्त अर्ज पाहू शकतो.
- आ. अर्ज प्रिंट करण्यासाठी "प्रिंट प्रिव्ह्यू" या पर्यायावर क्लिक करा.

३. ऑनलाईन भरणा:

उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/एटीएम पिन/इंटरनेट बँकिंग/वॉलेट/कॅश कार्ड/आयएमपीएस द्वारे शुल्क भरणा करू शकतात.

अ. उमेदवार आपापल्या सोयीनुसार भरणा करू शकतात.

आ. भरणा करण्याकरिता फक्त ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत.

इ. उमेदवाराला जर वीज पुरवठा किंवा इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे शुल्क भरणा करता आला नाही तर त्याने पुन्हा लॉगइन करून भरणा प्रक्रिया पूर्ण करावी.

ई. शुल्क भरणा झाल्यावर उमेदवाराला "भरणा यशस्वी" म्हणून संदेश मिळेल आणि झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती अर्जात दिल्याप्रमाणे आपोआप येईल.

४. अर्जाची प्रिंट

अ. उमेदवाराने अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.

आ. अर्ज संबंधित विभागाकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.